

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/६९/२०१८
 दिनांक : ०९/०२/२०१८

प्रति,

मा.....

सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक
 सभा दिनांक २३/०२/२०१८ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा **शुक्रवार**
 दिनांक २३/०२/२०१८ रोजी दुपारी ०२.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील
 महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची
 कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - २२

दिनांक : २३/०२/२०१८

वेळ : दु. ०२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २३/०२/२०१८ रोजी दुपारी ०२.०० वा.महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०६/०२/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक - २१) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) नवी सांगवी येथील दशक्रीया घाटावर एफ.आर.पी. पध्दतीचे स्वच्छतागृह बांधलेले आहे. सदर स्वच्छतागृह ८ ते १० वर्षांपासून असून एफ.आर.पी.चे असल्याने सार्वजनिक वापरामुळे अस्वच्छ व वापरण्यास सोयीस्कर नाही. तसेच आरोग्य विभागास साफसफाईकामी अडचणी निर्माण होतात. यामुळे या ठिकाणी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत जुने स्वच्छतागृह काढून नविन सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे योग्य होईल. तरी नवी सांगवी वॉर्ड क्र.५८ येथील स्वच्छतागृहाचे नुतनीकरण करणे हे काम सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात काढणेत आले होते. तरी या कामांतर्गत अत्याधुनिक पध्दतीने Compostie Panel मध्ये दशक्रीया विधी घाट, वेताळ महाराज घाट, एम.के.हॉटेल चौक इ.ठिकाणी शौचालय व मुतारी (स्त्री/पुरुष) चे काम करून घेणेबाबतचे बदलाचे प्रस्तावास मान्यता देणेबाबत विचार करणे.

(दिनांक २३/०२/२०१८ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) वॉर्ड क्रमांक ५७ कवडेनगर येथील नाल्यामधील जलनिःसारण लाईनची सुधारणा विषयक कामे करणेचे कामातून मा.नगरसदस्य यांचे मागणीनुसार नविन वॉर्ड क्र.३१ मध्ये जलनिःसारण विषयक कामे ठिकठिकाणी करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

(दिनांक २३/०२/२०१८ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.३) वॉर्ड क्रमांक ६० मधील प्रियदर्शनीनगर एस.टी.कॉलनी मध्ये ड्रेनेज चॅंबर आर.सी.सी. करणेचे कामातून मा.नगरसदस्य यांचे मागणीनुसार नविन वॉर्ड क्र.३२ मध्ये जलनिःसारण विषयक कामे ठिकठिकाणी करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.

(दिनांक २३/०२/२०१८ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.४) प्र.क्र.२५ भागातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे ("निविदा क्र.२०/३१-२०१७-१८") निविदेअंतर्गत कामात नागरिकांच्या सोयीसाठी स्थळ बदल करून नवीन प्र.क्र.१४ कार्यक्षेत्रातील काळभोरनगर स.न.६४ काळभोर इंडस्ट्रीयल इस्टेट येथील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणेस मान्यता देणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/६९/२०१८
दिनांक : ०९/०२/२०१८ चे लगत.

टिप- प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.